

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळावरील अध्यक्ष व सदस्य यांच्या
नावांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई- ४०००३२

दिनांक :- ९ सप्टेंबर, २०१५

वाचा :-

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२००५/
प्र.क्र.१ सां.का. २, दि.०९.१२.२०१५.
- २) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२०१५/प्र.क्र. १/सां.का.२,
दि.१७.०६.२००६ व दि.२९.०६.२००६.
- ३) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२००८/प्र.क्र.(२७४)/सां.का.२
दि.०९.०६.२००९.
- ४) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विकोश-२०११, प्र.क्र.१६/२०१५,दि.१२.०२.२०१५.
- ५) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विकोश-२०११, प्र.क्र.१६/२०१५,दि.२४.०४.२०१५.
- ६) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/भाषा-२, दि.५.८.२०१५.

शासन शुध्दीपत्रक :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीबाबत संदर्भाधिन दि.५ ऑगस्ट, २०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या पहिल्या परिच्छेदातील अ.क्र.१, ६, १७ व १८ येथील नावांमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.	नांव	पद
१.	श्री. दिलीप करंबेळकर	अध्यक्ष
२.	डॉ. श्रीनंद बापट	सदस्य
३.	डॉ. गणपत काशिनाथ माने	सदस्य
४.	डॉ. राजशेखर सोलापूरे	सदस्य

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०९१०१५३५१५९२३३ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(लिना वि. धुरू)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई.
- ४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई.
- ५) मंडळाचे सर्व सदस्य (सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यांचेमार्फत.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
- ८) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ९) महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा) , महाराष्ट्र , मुंबई
- १०) वित्त विभाग (व्यय-४/सेवा-५/विनियम), मंत्रालय, मुंबई
- ११) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती.